

शासकीय कर्मचा-यांकडून शासकीय
कर्तव्ये पार पाडताना होणा-या
विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील
कसूरीबाबत शिस्तभंग कारवाई
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण १०१०/प्र.क्र.१२६/२०१०/१८(र.व का.)
मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दिनांक: ६ एप्रिल, २०११

- वाचा- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबाबाबत अधिनियम २००५.
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग,क्र. शाकाप-१००६/प्र.क्र.४५/२००६/१८, दि.११जुलै,२००६.
३) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग,क्र. शाकाप-१००६/प्र.क्र.४५/२००६/१८, १८(र.व का.), दि. ३० ऑक्टोबर.२००६.

परिपत्रक

महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबाबाबत अधिनियम,२००५ हा दि. २५मे,२००६ च्या अधिसूचनेन्वये दि. १ जुलै,२००६ पासून राज्यात लागू झाला आहे. सदरहू अधिनियमातील प्रकरण तीन मधील कलम ८ ते १२ नुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याला नेमून दिलेली किंवा त्याच्याशी संबंधित असलेली शासकीय कर्तव्ये किंवा शासकीय काम अत्यंत दक्षतेने आणि शक्य तितक्या शीघ्रतेने पार पाडण्यासाठी कायदेशीररित्या बांधील आहे. सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांना सदरहू अधिनियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन होत असल्याची दक्षता घेण्याबाबत संदर्भाक्तित दि. ११ जुलै,२००६ च्या परिपत्रकान्वये कळविण्यात आलेले आहे. असे असूनही अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करतात व उपरोक्त कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा परिस्थितीमुळे उपरोक्त अधिनियमाच्या प्रकरण तीन मधील कलम १० च्या पोट कलम (२)व(३) च्या खालील नमूद केलेल्या विशिष्ट तरतुदी सर्व मंत्रालयीन विभाग,विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांच्या नजरेस आणण्यात येत आहेत.

कलम-१० (२) एखाद्या शासकीय कर्मचा-यास नेमून दिलेले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य किंवा शासकीय काम पार पाडण्यास जाणूनबुजून किंवा हेतूपुरस्सर विलंब लावणे किंवा दुर्लक्ष करणे ही, अशा शासकीय कर्मचा-याच्या कर्तव्यपालनातील कसूर ठरेल आणि असा शासकीय कर्मचारी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये, किंवा अशा कर्मचा-याला लागू असलेल्या अन्य कोणत्याही संबंध शिस्तविषयक नियमांखाली, यथोचित शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र होईल.

कलम-१० (३) कोणत्याही शासकीय कर्मचा-यांकडून झालेली कर्तव्यपालनातील अशी कोणतीही कसूर संबंधित सक्षम प्राधिका-याच्या लक्षात आल्यावर किंवा त्याच्या लक्षात आणून दिल्यावर, अशा शासकीय कर्मचा-याकडून झालेल्या, अशा कर्तव्यपालनातील कसूरीबाबत त्यांची खात्री पटल्यावर, तो कसूर करणा-या अशा शासकीय कर्मचा-याविरुद्ध, अशा शासकीय कर्मचा-याच्या वार्षिक गोपनीय अहवालात अशा कर्तव्यपालनातील कसूरी संबंधातील नोंद करण्यासह संबंध शिस्तविषयक नियमांखाली, यथोचित शिस्तभंगाची कारवाई करील.

उपरोक्त कायद्याचा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी त्यातील सदरहू तरतुदींची देखील प्रभावी अंमलबजावणी होणे या अधिनियमानुसार बंधनकारक असल्याने सर्व मंत्रालयीन विभाग, विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांनी सदरहू तरतुदींच्या अंमलबजावणीची कार्यवाही करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

०८.०८.२०१८

(नंदकुमार जंत्रे)
सचिव (प्र.सु.व र.व का.व वि.प्र.)

प्रति,

- १) मा. राज्यपालाचे सचिव,
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- ३) मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
- ४) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,
- ५) मुख्य सचिव,
- ६) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव / सचिव,
- *७) प्रबंधक, उच्च न्यायालय,अपील शाखा, मुंबई,
- *८) प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- *९) महाप्रबंधक, लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय,
- *१०) सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
- *११) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- *१२) सचिव, विधान मंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई (५प्रती),

- १३) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा), मुंबई,
- १४) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद), मुंबई,
- १५) सर्व मंत्रालयीन विभाग,
- १६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालयनालय, मुंबई,
- १७) सर्व विभागीय आयुक्त,
- १८) सर्व जिल्हाधिकारी,
- १९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- २०) मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- २१) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- २२) निवड नस्ती (कार्यासन १८).

*पत्राने.